



Empire Mills Complex
414, Senapati Bapat Marg,
Lower Parel
Mumbai 400013, India.
Tel : +91 22 61646000
Fax : +91 22 24935893
Email : tcpl@tcpl.in
Website : www.tcpl.in
CIN: L22210MH1987PLC044505

8th July 2020

The Bombay Stock Exchange Ltd
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001
Security Code:-523301

The National Stock Exchange of India Ltd
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block
Bandra Kurla Complex,
Bandra East, Mumbai 400 051
Trading Symbol:- TCPLPACK

Dear Sirs,

Re:- 32nd Annual General Meeting to be held on 30th July, 2020 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM).

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, attached please receive copies of the Notice for the attention of the Equity Shareholders of the Company in respect of information regarding 32nd Annual General Meeting scheduled to be held on Thursday, 30th July, 2020 through VC / OAVM published in Financial Express and Loksatta today.

Kindly take the above information on record.

Thanking You

For **TCPL Packaging Limited**

Compliance Officer

TCPL PACKAGING LIMITED
CIN:- L22210MH1987PLC044505
Registered Office: Empire Mills Complex, 414, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 **Tele:-** +91 22 61646000.
Fax:- +91 22 24935893 | **Email:-** info@tcpl.in | **Website:-** www.tcpl.in

NOTICE OF 32nd ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 32nd Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conference (VC) / Other Audio - Visual Means (OAVM) on Thursday, the 30th July 2020 at 4.00 p.m. The venue of the Meeting shall be deemed to be the Registered Office of the Company situated at Empire Mills Complex, 414 Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013.

In accordance with the General Circular No 20/2020 dated 5th May 2020 read with General Circular No.14/2020 dated 8th April 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), the Notice of AGM and Annual Report, including the Audited Financial Statements for the financial year 2019-20 have been sent in electronic mode to the Members whose email IDs are registered with the Company or the Depository Participants. The electronic dispatch of Annual Report to Members has been completed on 6th July 2020. The copy of the Annual Report is also available on the Company's website www.tcpl.in. The documents pertaining to the items of business to be transacted in the AGM shall be available for inspection upon login at NSDL e-voting system at www.evoting.nsdl.com.

Instructions for Remote E-voting and E-voting during the AGM

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is pleased to provide the facility to the Members to exercise their right to vote by electronic means on physical form to be passed at the AGM. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. 23rd July, 2020, can cast their vote electronically through electronic voting system ("remote e-voting") of NSDL at www.evoting.nsdl.com. A persons whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by Depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting. All the members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in the Notice of 32nd AGM will be transacted through voting by electronic means only.

The remote e-voting will commence at 9.00 a.m. on Monday, 27th July 2020 and will end at 5.00 p.m. on Wednesday the 29th June, 2020. The remote e-voting module shall be disabled for voting at 5.00 p.m. on Wednesday the 29th June, 2020. Once the vote on resolution is cast by the member, the member cannot modify it subsequently.

Any person who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut off date, may obtain the login id and password by sending a request at evoting@nsdl.com. However if a person is already registered with NSDL, for remote e-voting then existing user id and password can be used for casting vote.

Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however they shall not be eligible to vote at the Meeting.

The procedure of electronic voting is available in the Notice of the AGM as well as in the email sent to the Members by NSDL. Please refer e-voting user Manuals for Members, available in the downloads section of the e-voting website of NSDL www.evoting.nsdl.com. Members who need assistance before or during the AGM may

- send a request to evoting@nsdl.co.in or call on toll free no.: 1800-222-990 or
- contact Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL at the designated email id: evoting@nsdl.co.in or amv@nsdl.co.in or at telephone numbers +91 22 4994360, or
- contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL at the designated email id: evoting@nsdl.co.in or pallavi@nsdl.co.in or at telephone number +91 22 4994545

The Notice of AGM is available on the Company website www.tcpl.in, on the website of stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited and on website of NSDL at www.evoting.nsdl.com.

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Friday, the 24th July 2020 to Thursday, the 30th July 2020, (both days inclusive)

Manner of registering / updating email address

Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Member, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (e.g.: Aadhar Card, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participants. In case of any queries / difficulties in registering the e-mail address, Members may write to info@tcpl.in.

Manner of joining the AGM

The facility to attend the AGM through VC / OVAM is available through NSDL voting system at www.evoting.nsdl.com

TDS on Dividend

Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of shareholders w.e.f. 1st April 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to shareholders at the prescribed rates. Members are requested to submit the documents in accordance with the provisions of the Income Tax Act 1961 at https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html

For TCPL Packaging Limited
 Sd/-
 Executive Director & Compliance Officer
 DIN:-00023526

Dr. Lal PathLabs

Dr. Lal PathLabs Limited

Corporate Identity Number: L74899DL1995PLC065388
Regd. Office: Block E, Sector-18, Rohini, New Delhi-110085
Corporate Office: 12th Floor, Tower B, SAS Tower, Medcity, Sector-38, Gurugram-122001, Haryana
Tel.: +91-124-3016500; **Fax:** +91-124-4234468
Website: www.lalpathlabs.com; **Email:** cs@lalpathlabs.com

NOTICE OF 26th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 26th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, July 30, 2020 at 10:30 A.M. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means (VC/OAVM) to transact the businesses as set out in the Notice of AGM.

In compliance with the Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular dated May 12, 2020 issued by Securities and Exchange Board of India (SEBI), electronic copies of the Notice of the 26th AGM and Annual Report for the Financial Year 2019-20 has been sent on July 7, 2020 to all the Shareholders whose email addresses are registered with the Company Depository Participant(s).

If you have not registered your email address with the Company/ Depository Participant(s) you may please follow below instructions for registering/ updating your email addresses:

Physical Holding	Please send a request to the Company at cs@lalpathlabs.com providing Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), self attested copy of PAN Card and any of Driving License, Election Identity Card and Passport for registering email address.
Demat Holding	Please contact your Depository Participant (DP) and register your email address and bank account details as per the process advised by your DP.

Members may note that the Notice of the 26th AGM and Annual Report for the Financial Year 2019-20 is available on the Company's website at www.lalpathlabs.com and websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The Notice of 26th AGM is also available on the website of CDSL at www.evotingindia.com.

The Company is pleased to provide its members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the 26th AGM by remote e-voting and e-voting during AGM. The Company has engaged the services of CDSL for providing its members the facility of "remote e-voting and e-voting during AGM". The detailed procedure of remote e-voting and e-voting during AGM by Members holding shares in Physical mode and Members who have not registered their email ID with the Company, has been provided in the AGM Notice.

The remote e-voting period begins at 9:00 a.m. (IST) on Sunday, July 26, 2020 and ends at 5:00 p.m. (IST) on Wednesday, July 29, 2020. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter.

The voting rights of the Members shall be in proportion to the paid-up value of their shares in the equity capital of the Company as of the cut-off date i.e. Thursday July 23, 2020. A person who is not a Member as of the cut-off date should treat this Notice for information purpose only. Any person, who acquires shares and becomes a member of the Company after dispatch of Notice of the AGM and holds shares as of the cut-off date i.e. Thursday, July 23, 2020 may obtain the Login ID and Password by sending a request at delhi@linkintime.co.in or cs@lalpathlabs.com. However, if you are already registered with CDSL for e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. Once the vote on a resolution is cast by the member through remote e-voting, the member shall not be allowed to change it subsequently.

Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM, but shall not be entitled to cast their vote again. In case of any queries or issues regarding e-voting you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available under the help section of CDSL's website i.e. www.evotingindia.com or call on toll free No.: 1800-222-55-33 or contact Mr. Rakesh Davi, Manager, Central Depository Service (India) Ltd., A Wing, 25th Floor, Marathon Futurex, N M Joshi Marg, Mafatlal Mill Compounds, Lower Parel (E), Mumbai-400013, at the designated email ID at helpdesk.evoting@cdslindia.com.

For Dr. Lal PathLabs Limited
 Sd/-
 Rajat Kalra
 Company Secretary and Legal Head

SBI Infra Management Solutions Pvt Ltd
 (WHOLLY OWNED SUBSIDIARY OF SBI)
 Ground Floor, beside Commercial Branch, SBI LHO Campus, Kofl, Hyderabad-55, Ph: 040-23466319 (23466346)

PRE-QUALIFICATION NOTICE
 SBI Infra Management Solutions Pvt. Ltd (SBIIMS) on behalf of Premises & Estate Department, Local Head Office, State Bank of India, Hyderabad invites applications for pre-qualification of Civil Contractors for proposed CONSTRUCTION OF ADMINISTRATIVE OFFICE BUILDING FOR SBI at Hyderabad. The details are as under:-

S.No	Name of the work	Tender ID	Estimation in ₹	From	To
1	Construction of Administrative Office Building for SBI at Knowledge City Hyd.	HYD202007079	37,00,00,000.00	08.07.2020	30.07.2020

For further details log on to Bank's website "bank.sbi/link" Procurement News). SBI / SBIIMS reserves the right to accept/reject any/all tenders without assigning any reason. (Genuineness/Amendment, if any would be posted on the website only. Hence, prospective applicants are advised to visit website regularly for above purpose.
Place: Hyderabad **Vice President & Circle Head**
Date: 08.07.2020 **SBIIMS, Hyderabad**

FORM G
INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST
 (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)
 For The Attention Of The Prospective Resolution Applicant
 Applicants Of Cura Healthcare Private Limited Under CIRP

S. No.	PARTICULARS	INFORMATION FURNISHED
1.	Name of the corporate debtor	Cura Healthcare Private Limited
2.	Date of incorporation of corporate debtor	06.07.2001
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Chennai Ministry of Corporate Affairs
4.	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	U51397TN2001PTC047385
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Plot No. A-32 Phase 1, MEPZ-SEZ, Tambaram, Kadappert, Chennai 600045 Tamil Nadu
6.	Insolvency commencement date of the corporate debtor	09.12.2019
7.	Date of invitation of expression of interest	08.07.2020 (CIRP ends on 06.06.2020. However, lockdown period from 25th March 2020 till further orders will be excluded in calculating 180 days as per orders of NCLAT dated 30th March 2020)
8.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the code is available at	Details can be obtained by emailing to cirp.cura@gmail.com
9.	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	Available at IBI website (www.ibbi.gov.in) or can be obtained by sending email to cirp.cura@gmail.com
10.	Last date for receipt of expression of interest	23.07.2020
11.	Date of issue of provisional list of Prospective resolution applicants	28.07.2020
12.	Last date for submission of objections to provisional list	02.08.2020
13.	Date of issue of final list of prospective resolution applicant	10.08.2020
14.	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	02.08.2020
15.	Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	Details can be obtained by emailing to cirp.cura@gmail.com
16.	Last date for submission of resolution plans	02.08.2020
17.	Manner of submitting resolution plans to resolution professional	Resolution Plan shall be submitted in a sealed cover at the following address:- Ms. Jayashree S Iyer, Resolution Professional in the matter of Cura Healthcare P.Ltd. New No. 10 Old No. 41 Kirupasananki Street, West Mambalam, Chennai 600 033 The Resolution Plan may also be submitted electronically at the following E-mail ID:- cirp.cura@gmail.com
18.	Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	12.09.2020
19.	Name and registration number of the resolution professional	Ms. Jayashree S. Iyer IBBI/PA-002/IP-N00741/2018-19/12211
20.	Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board	Name: CS Jayashree S Iyer Address: C-15, Abhinav Kailash 19A, Velachery Road, Saidapet Chennai 600 015. E-Mail ID: jayashree2505@gmail.com
21.	Address and email to be used for correspondence with the resolution professional	Address: New No. 10 Old No. 41 Kirupasananki Street, West Mambalam, Chennai 600 033 E-Mail ID: cirp.cura@gmail.com
22.	Further Details are available at or with	By E-mail to cirp.cura@gmail.com
23.	Date of Publication of Form G	08.07.2020

CS Jayashree S Iyer
 Resolution Professional in the matter of Cura Healthcare Private Limited
 IBBI/PA-002/IP-N00741/2018-19/12211
 C-15, Abhinav Kailash, 19A, Velachery Road, Saidapet, Chennai 600 015 Tamil Nadu

Date : 08.07.2020
Place: Chennai



Regional Office,
 2nd Floor, 11/1, Sharada Centre, Khilare Path, Erandvana,
 Pune-411004, Ph.: (020) 25937246, 25937247
 E-mail: recovery.pune@bankofbaroda.com,

E-AUCTION SALE NOTICE

Sale of secured immovable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as the Act)

Notice is hereby given to the public in general and to the Borrowers and Guarantors in particular that the under mentioned properties mortgaged to Bank of Baroda, the possession of which had been taken by the respective Authorised Officers of the Bank under section 13 (4) of the Act, and same will be sold through e-Auction as per the terms mentioned below for the recovery of Bank's outstanding dues with applicable interest, charges and costs etc.

The property described below will be sold on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WITHOUT RECOURSE BASIS" under the Rule No: 9 of the Security Interest (Enforcement) Rules (hereinafter referred to as the Rules).

Sr. No	Branch	Name of Borrower and Guarantor	Description of Property	Demand Notice Date	Total Dues	Reserve Price / 10 % EMD / MBI: Minimum Bid Increase Amount
1	eVijaya Satara Road Ph-08390383041	M/s P M S Precision Engineers	Industrial Land & Construction on Plot Nos. D-13, D-14, D-15, D-16, S.No. 155,156,157,207,208, 210 to 218, 224,225,226,235,236. Shree Bhoreshwar Co-Op Industrial Estate Ltd. Near Pandharpur-Mahad Road, Village & Taluka Bhore, Dist -Pune-412 206	07.03.2015	Rs. 1,27,50,142/- + Interest Thereon + Other Charges (Rupees One Crore Twenty Seven Lakh Fifty Thousand and One Hundred Forty Two Only Plus Interest Thereon + Other Charges)	Rs. 29,89,000/- EMD : Rs. 2,98,900/- MBI: Rs 50,000/-
2	eDena Deccan Gymkhana Ph: 9152940106	M/s Shree Samarth Agrotech	All the piece and parcel of property situated at Flat No.803 samarth Tower 8th floor Survey No.73 Hissa No.1/1/2/5 Near Adarsh Nagar Village Kivale (Malwadi) Tal Haveli Dist pune	06.05.2019	Rs. 1,11,04,736.02 + Interest Thereon + Other Charges (Rupees One crore Eleven Lakh Four Thousand Seven Hundred Thirty Six and Two Paise only plus interest thereon plus other charges)	Rs. 20,40,000/- EMD : Rs. 2,04,000/- MBI: Rs 50,000/-
3	eVijaya Camp Ph: 9595830723	M/s Alcon Interiors	All the piece and parcel of property situated at Flat no.101, 1st floor, Harmony Bldg Sr. No. 47, Wanawadi Pune 411040	01.02.2016	Rs. 47,04,707.14 + Interest Thereon + Other Charges (Rupees Forty Seven lakh Four Thousand Seven Hundred Seven and Fourteen paise only plus interest thereon plus other charges)	Rs. 41,00,000/- EMD : Rs. 4,10,000/- MBI: Rs 50,000/-
4	ROSAR Ph: 7654552904	Naem Ibrahim Shaikh	All the piece and parcel of property in the form of plot and building situated at Flat no. 10, 4th Floor, "Sai Complex" Plot no. 6, S. no. 70/A/1/2/2D, Wanwadi Pune 411040	31.08.2016	Rs. 20,42,737/- + Interest Thereon + Other Charges (Rupees Twenty Lakh Forty Two Thousand Seven Hundred and Thirty Seven only plus interest thereon plus other charges)	Rs. 15,35,000/- EMD : Rs. 1,53,500/- MBI: Rs 50,000/-

Date & Time of E-Auction : Date 24th July, 2020 11.00 AM to 1.00 PM.

Last Date of Submission of Bid : Date 23rd July 2020, Date & time of inspection of properties:- Date 17th July 2020 (Please read para 7 & 18)

TERMS AND CONDITIONS OF E AUCTION SALE:

The sale shall be subject to the terms & conditions as described below:

1. The Auction-cum-Sale shall be conducted through e-Auction mode, through the official portal of http://bob.auctiontiger.net(mention the web portal). 2. Care has been taken to include adequate particulars of Secured Assets in the Schedule hereinabove. The Authorized Officer shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation. 3. Bidders are advised to go through website http://bob.auctiontiger.net for detailed terms and condition of auction sale before submitting their bids and taking part in the e-auction sale proceedings. 4. The Secured Asset shall not be sold below the Reserve Price. Auction shall commence at one increment above the Reserve Price and bidders shall be free to bid among themselves by improving their offer with minimum incremental amount stated hereinabove. 5. 10% Earnest Money Deposit (EMD) shall be deposited through RTGS/NEFT/Fund Transfer on or before **23rd July 2020 before 5:00 PM** to the designated account, the details of which are given as under:- **Account Name: NEW INTERMEDIARY ACCOUNT/ Account No. : 60430015181219 IFSC Code : BARB0SARPUN (Fifth letter from left side is "0" - Zero) Name of Bank : Bank of Baroda, ROSAR Branch, Pune.** 6. The intended bidders who have deposited the EMD should upload the following on or before 23rd July 2020 on official portal of http://bob.auctiontiger.net. Mention the web portal), as per the columns/fields available on the portal. a) Proof of deposit of EMD. b) Self attested true copy of Identity Card containing Photograph and Residential Address and PAN card of the intending bidder, issued by Govt. of India. Original of the document should be made available for verification by the concerned Authorized Officer. c) Intending Bidder's Mobile Number and E-Mail address. d) Intending Bidder's Bank Account details for the purpose of refund of EMD. 7. The intended bidders who require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting bid, training on e-bidding process etc., may contact **M/s. E-Procurement Technologies Ltd-Auction Tiger. Tel: Help Line No.07961200546/587/594/598/596/576, Helpline E-Mail ID - pushpit@auctiontiger.net, maharashtra@auctiontiger.net, Mobile +91 6351896832** and for any property related query may contact **Bank of Baroda, ROSAR Branch, PUNE Tel No: 020-25937254/26 Email: recovery.pune@bankofbaroda.com during the office hours (10.00 AM to 5.00 PM)** on any working days. 8. Only those bidders holding valid user ID and Password and confirmed payment of EMD through NEFT/RTGS shall be permitted to participate in the on line e-auction. The Authorized Officer reserves the right to accept or reject any or all bids. Further, the Authorized Officer reserves the right to postpone or cancel or adjourn or discontinue the Auction or vary the terms of the Auction at any time before conclusion of the Auction process, without assigning any reason whatsoever and his decision in this regard shall be final. 9. The successful bidder shall have to pay 25% of the purchase amount immediately (including Earnest Money Already paid) from knocking down of bid in his/her favour, in the same mode as stipulated in clause 5 above. The balance of the purchase price shall have to be paid in the same mode as stipulated above within 15 days of acceptance/confirmation of sale conveyed to them. In case of default, all amounts deposited till then shall be forfeited including earnest money deposit. 10. Merit deposit of 25 % of the Sale Price shall not entitle the successful bidder to get the sale confirmed in his favor. Sale shall be subject to terms and conditions applicable to this e-auction notice and confirmation by the secured creditor to that effect. 11. The EMD (without interest) of the unsuccessful bidder will be returned on 3rd day of the closure of the e-auction sale proceedings through RTGS/NEFT. 12. During e-auction, in case any bid is placed in the last 5 minutes of the closing time of the Auction, the closing time shall automatically get extended for another 5 minutes. 13. The sale is subject to confirmation by the Bank. If the borrower/guarantor pays the entire amount due to Bank before date of publication of this E-auction notice, no sale will be conducted. 14. All statutory dues/attendant charges/other dues including registration charges, stamp duty, taxes etc. shall have to be borne by the purchaser. 15. The Sale Certificate shall be issued to the highest successful bidder and in the same name in which the Bid is submitted. 16. The Authorized Officer or the Bank shall not be responsible for any charge, lien, encumbrances, or any other dues to the government or anyone else in respect of properties E-Auctioned. The intending Bidder is advised to make their own independent inquiries regarding the encumbrances on the property including statutory liabilities arrears of property tax, electricity dues etc. 17. The bidders should ensure proper internet connectivity, power back-up etc. The Bank shall not be liable for any disruption due to internet failure, power failure or technical reasons or reasons/contingencies affecting the e-auctions. 18. Properties as mentioned above can be inspected by the prospective bidders at the site with the prior appointment of concerned Branch Manager or Authorized Officer or any other officer identified for the purpose, from 10 a.m. to 5 p.m. on any working day. 19. Bank reserves its right to accept/reject any or all of the offer(s) or bid(s) so received or cancel the sale without assigning any reason thereof. 20. In case there is any discrepancy found in Publication of Marathi Version or English Version then in such case English Version will be considered for the purpose of interpretation.

Bidding in the final minutes and seconds should be avoided in the bidders own interest. Neither the Bank nor Service Provider will be responsible for any failure/lapse (Power failure, Internet failure etc.) on the part of the vendor. In order to prevent such situation bidders are requested to make all the necessary arrangements/alternatives such as backup power supply etc required so that they are able to prevent such situation and continue to participate in the auction successfully.

Date: 08.07.2020
Place : Pune

Chief Manager & Authorised Officer
Bank of Baroda

